

BIL/SE/2021-2022

21st May, 2022

To, **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Ltd 5th Floor, Exchange Plaza Bandra Kurla Complex Bandra (E), Mumbai 400 051

Scrip Code: 502355

Trading Symbol: BALKRISIND

Dear Sir/Madam,

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed Public Notice to Shareholders for transfer of shares to Investor Education and Protection Fund Authority published on 19th May, 2022, in the Newspapers viz "Free Press Journal" in English language and "Navshakti" in Marathi language.

You are requested to take note of the same.

Thanking you,

Yours faithfully,
For Balkrishna Industries Limited

SD/-Vipul Shah Director & Company Secretary DIN: 05199526

Encl: a/a

Zonal Stressed Asset Recovery Branch : Meher Chamber Ground floor, Dr. Sunderlal Behl Marg, Ballard Estate, Mumbai-400001. Phone: 022-43683801, 43683803, Email: armbom@bankofbaroda.co.in

POSSESSION NOTICE

Whereas

The undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 08.03.2019 calling upon the Borrower M/s. Women's Next Loungeries Limited (Borrower) and Mr. Bhavesh Tulsidas Bhanushali, Mr. Anand Khimji Bhanushali, Ms. Premila Bhanushali (Borrower/Guarantor) to repay the amount mentioned in the notice being Rs. 13,37,81,409.36/- (Rupees Thirteen crores thirty seven lacs eighty one thousand four hundred nine and thirty six paise only) as on 28.02.2019 less recovery upto date plus unapplied / unserviced Interest thereon, within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Mortgagor and the public in general that the undersigned has taken physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / ner under Section 13 (4) of the said Act read with Rule 9 of the said Rule on this 18th Day

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Rs. 13,37,81,409.36/- (Rupees Thirteen crores thirty seven lacs eighty one thousand four hundred nine and thirty six paise $\,$ only) as on 28.02.2019 $\,$ less recovery upto date plus unapplied / unserviced Interest thereon

Description of the Immovable Property:

'All that piece and parcel of residential Flat No.C- 9/1:1, 1st floor, admeasuring 34.020 sq. mtrs., builtup area ,building No. C-9 in Gayatri Co-operative Housing Society Ltd., Plot No. 5, sector-7 sanpada, Navi Mumbai, Dist Thane"

Date: 18.05.2022 Place : Mumbai

Authorised Officer ZOSARB-Mumbai, Bank of Baroda



balkrishna industries limited

CIN: L99999MH1961PLC012185

Regd. Office: - B-66, Waluj MIDC, Waluj Industrial Area,
Aurangabad - 431136, Maharashtra, India.

Tel No. +91 22 6666 3800 Fax: +91 22 6666 3898/99

Website: www.bkt-tires.com E-mail: shares@bkt-tires.com

NOTICE TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) ACCOUNT

Notice is hereby given that pursuant to provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by Ministry of Corporate Affairs, as amended from time to time (collectively referred as "IEPF Rules").

Pursuant to the IEPF Rules all the equity shares of the Company in respect of which dividends unpaid or unclaimed by the Shareholders for sever consecutive years or more, shall be transferred to IEPF Account established by the Central Government, as per the procedure stipulated in the said Rules The Company vide its letter dated 16th May 2022 has communicated individually to concerned shareholders at the their latest available addresses, whose shares are due for transfer to the IEPF Account during the financial year 2022-23 for taking necessary steps to claim dividence from the financial year 2014-15 onwards. A List of such shareholders, who have not encashed their dividends for seven consecutive years and whose shares are, therefore liable to be transferred to the IEPF Authority is available on website of the Company www.bkt-tires.com.

Shareholders are advised to claim the unclaimed dividend amount from the year 2014-15 onwards immediately on or before 17th August, 2022 by sending a request letter mentioning your DP ID/Client ID or folio no. along with self-attested copy of PAN Card and address proof, original cancelled cheque leaf immediately to Kfin Technologies Limited (KFintech), the Registrar and Share Transfer Agent of the Company or to the Company. In case the Registrar & Share Transfer agent/Company does not receive any communication from the concerned shareholder on or before 17th August 2022, the Company shall proceed to transfer the shares to IEPF Authority vithout any further notice, as per procedure set out in IEPF Rules.

Shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may please note that the Company would be issuing new share certificates in lieu of the original share certificates held by them for the purpose of conversion into demat form and subsequent transfer to demat accounts opened by IEPF Authority. Upon such issue the original share certificates which are registered in their name shall stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shareholders holding shares in demat form, the transfer of shares to the demat accounts of IEPF Authority shall be effected by the Company through the respective Depositories by way of Corporate Action.

Kindly note that all future benefit, accruing on such shares would also be credited to Investor Education and Protection Fund Authority Account Shareholders may please note that the both shares and unclaimed dividend transferred to IEPF can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed under Companies Act, 2013 and IEPF Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividends and shares which will be transferred to IEPF pursuant to provisions of said rules, as amended from time to time. n case of any queries/clarification on the subject matter, the shareholder

may contact the Registrar & Transfer Agent (RTA)/ Company at: Kfin Technologies Ltd (Unit: Balkrishna Industries Limited) Mr. Rajesh Patro Manager (RIS),

Selenium Tower B, Plot No. 31-32 Gachibowli, Financial District, Nanakramguda Hyderabad - 500 032 Toll free: 1-800-309-4001 Email: rajesh.patro@kfintech.com or at email: or einward.ris@kfintech.com

Balkrishna Industries Limited BKT House, C/15, Trade world, Kamala Mills Compound. Senapati Bapat Marg. Lower Parel, Mumbai 400013. Tel No. 022-66663800, Fax No. 022-66663898,

email:shares@bkt-tires.com

For Balkrishna Industries Limited Sd/ Vipul Shah Date : 19.05.2022 Company Secretary BASANT AGRO TECH (I) LTD.

PLOT NO 13/2, NR. S.T. WORKSHOP, KAULKHED, AKOLA-444001 Website: www.basantagro.com

Board of Directors will be held on 27.05.2022 at Corporate Office at 95 & 96 'C' Wing Mittal Court Nariman Point, Mumbai- 400021 to conside and approve the Audited Financial Results of

the company for the quarter and year ended on 31.03.2022

Mumbai 19.05.2022 Company secretary

PUBLIC NOTICE

Under instructions of our client, we are investigating the title of Vaibhav Properties Pvt. Ltd. (Lessee), having its address at 20-8 "Dharamputra", Pritam Estates, Dadar, Mumbai-400014, to the under mentioned property. Any person or persons having any claim, demand, share, right, title and/or interest of any nature whatsoever in the property described in the schedule hereunder

written or any part thereof by way of any Agreement, sale, transfer, mortgage charge, lien, encumbrance, gift, bequest, release, exchange, easement, right covenant and condition, tenancy, right of occupancy, assignment, lease, sublease leave and license, partnership deed, loans, use, possession, partition, trust inheritance, outstanding taxes and/or levies, outgoings & maintenance, attachment, injunction, decree, order, award, lispendens and/or by virtue of the original documents of title being in their possession/custody or otherwise in any manner howsoever and whatsoever are required to make the same known n writing, alongwith certified true copies of documentary proof, to the undersigned, having their office at 2nd floor, Bhagyodaya Building, 79, Naginda: Master Road, Fort, Mumbai-400023, within fourteen days from the date hereo otherwise the investigation shall be completed without any reference to such

SCHEDULE ABOVE REFERRED TO: Leasehold land admeasuring 1270 sq. yards or thereabouts equivalent to 1061.88 sq. mtrs., bearing Plot nos. 50 and 51 of Sion, corresponding to C.S. Nos. 350/6 and 351/6 of Matunga (E) Estate, Scheme no.6 alongwith a building standing thereor own as "Shanti Niketan", situate at P.V. Chidambaram Marg, Opp. VVF Factory Sion - Matunga (E), Mumbai - 400022, Sion Division, F/North - Ward within th

Island City of Mumbai. Dated this 20 day of May, 2022.

बेंक ऑफ़ बड़ीटा Bank of Baroda The State of Dena

Mumbai Main Office-II Branch.

ORBIT ELECTRO EQUIPMENTS PVT LTD

/S. ORBIT ELECTRO EQUIPMENTS PVT LTD 401, Dhukka Chambers, 14th Floor Off Podar Rd, Dwarkadish Marg, Opp Axis Banl

1/S. ORBIT ELECTRO EQUIPMENTS PVT LTD A, Saurabh Building JVPD Scheme, Vile Parle West, Mumbai – 400005

nit No 4101, C Wing, 4th Floor, Oberoi Garden Estate, Chandivali, Andhe

DEEPEN BHARAT SHAH (DIRECTOR) at No A-2801, DB Woods Krishna Vatika Marg, Gokuldham, Goregaon Eas

RHAVISHI DEEPEN SHAH (DIRECTOR)

at No A-2801, DB Woods Krishna Vatika Marg, Gokuldham, Goregaon Eas umbai - 400063

te: Show Cause Notice for declaring M/S. ORBIT ELECTRO EQUIPMENT PVI TD and its Directors/ Partners/ Proprietor/ Guarantors as Wilful Defaulters and

Programs.

The refer to your captioned account and write to inform you that due to non-payment interest/ instalment, account turned to Non-Performing Asset in the books of the nk on 31.03.2021.

ecutives on Wilful Defaulters of our bank and on scrutiny of your account bases

uidelines of RBI on the following grounds:

•As per Unit Inspection report dated 08.02.2021 the unit was found closed. As per ock statement for the month of January 2021 stock valued Rs. 29.80 Cr. was informed

goods and assembling of fire panels, however the company started trading in chemical which was not informed or permission sought from bank.

Thus, the borrower has defaulted in meeting its payment / repayment obligations to

r which finance was availed of but has diverted the funds for other purpose. a terms of RBI guidelines and to comply principles of natural justice, if you, desire, you hay send your submission for consideration by the Committee of Executives, heade y our Executive Director within 15-days fro the date of receipt of this letter as to wh our account and be not classified by Bank as a Wilful Defaulter. The Committe eserves the right to give or not to give the personal hearing to decide about classifying s wilful defaulter in case your submission is received. Please note that, in case your submission against the intention of Bank to declare you

s a Wilful Defaulter is not received within -15- days from the date of receipt of this etter, the Bank will proceed further and classify your account as wilful defaulter. Bank eserves the Right to Publish the name and photograph of Wilful Defaulters in News per and will initiate the necessary recovery action as per extant guidelines issued b

Wilful Defaulters(COE).

CHIEF MANAGER BANK OF BARODA

Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The Act) Name of Borrower(s) Particulars of Mortgaged property/properties (B) Outstanding amount (Rs.) (D) LOAN ACCOUNT NO. 11.04.202 FLAT NO. 401. 4TH FLOOR ADMEASURING AREA 17.05 SQ. Rs. 7,09,122,13/- (Rupees Seven Lakh MTRS, BUILDING NO. 4 PROJECT KNOWN AS "XRBIA VANGANI – PH-I" KHADYACHA PADA SURVEY NO. 10/1, 18/2, 19/3, 18/4, 19/18, 19/4, 23/1, 23/2, 24/14, 23/4 AND 24/17 KARJAT RAIGARH-Nine Thousand One Hundi Two and Paise Thirteen Or 10.03.2022 MAMATA AMOL TODKAR 410201 MAHARASHTRA LOAN ACCOUNT NO. Rs. 4,58,668.76/- (Rupees Fifty Eight Thousand Six H Eight and Paise Seventy S on 10.03.2022 FLAT NO. 302, 3RD FLOOR, BUILDING NO. C4 ADMEASURING AREA 15.05 SQ. MTRS. (EQUIVALENT TO 162 SQ. FT.) CARPET AREA PROJECT KNOWN AS "XRBIA VANGANI" AT POST KHADYACHA PADA SURVEY NO. 10/1, 18/2, 19/3, 18/4, 19/1B, 1. MINTU SHAIKH 2. ASMANI BEGUM SHAIKH 9/4, 23/1, 23/2, 24/14, 23/4 AND 24/17 KARJAT RAIGARH-410201 MAHARASHTRA LOAN ACCOUNT NO. HHLVSH00464950 1. CHANDRASHEKHAR FLAT NO. 2603, 26TH FLOOR, TOWER 1C, ADMEASURING 855 SQ. FT. (SUPER AREA) ALONGWITH COVERED CAR PARKING SPACES BEARING NO. B1-B-77 ADMEASURING 148 SQ FT. PROJECT KNOWN AS ADHIRAJ SAMANYA, SAMYAMA CITY, Rs. 45,83,906.52/- (Rupees Lakh Eighty Three Thousa Hundred Six and Paise Fift MAHADEV BHATT as on 02,02,2022 2. SHRIKANT MAHADEV BHATT VILAGE ROHINJAN ON NH 24, KHARGHAR, PANVEL, RAIGAD 410208, MAHARASHTRA FLAT NO. FLAT NO. 303, 3RD FLOOR ADMEASURING AREA 23.78 06.04.2021 4 LOAN ACCOUNT NO. Rs. 7.62.928.13/- (Rupees SQ. MTRS. (EQUIVALENT TO 256 SQ. FT.) PROJECT KNOWN AS "XRBIA VANGANI" WING G2 VILLAGE KHADYACHA PADA VANGANI RAIGARH-410101 MAHARASHTRA Sixty Two Thousand Nine Twenty Eight and Paise Th as on 10.03.2022 KUTUBUDDIN MONDAL TUHINAPARVIN KUTUBUDDIN MONDAL FLAT NO. 105, TOWER-2, 1ST FLOOR, AREA MEASURING 659 06.04.2021 5. LOAN ACCOUNT NO. Rs. 54,51,097.77/- (Rupee HHLDUB00465531 1. AKIL AYUB PLASTERWALL 2. SIKANDER AYUB SQ. FT. (TOTAL CARPET AREA), SITUATED AT LODHA MIRA ROAD, OPP. GCC CLUB, HATKESH UDYOG NAGAR, MIRA ROAD, EAST THANE, THANE-401107, MAHARASHTRA Lakh Fifty One Thousand and Paise Seventy Seven 01.02.2022 09.06.2021 Rs. 8,87,179.38/- (Rupees Eighty Seven Thousand O Seventy Nine and Paise TI Only) as on 02.02.2022 LOAN ACCOUNT NO. FLAT NO. 1412, 14TH FLOOR HAVING CARPET AREA 314 SQ. FT. ELE 29.14 SQ. MTRS. AND HAVING BALCONY ADMEASURING 22 SQ. FT. I.E. 2.03 SQ. MTRS. TOTAL ADMEASURING 336 SQ. FT. I.E. 31.17 SQ. MTRS. NEPTUNE RAMRAJYA EKANSH WING E HHLKAL00475490 1. BHUSHAN SURESH ZORE 2. HITESH SURESH ZORE /ILLAGE AMBIVALI TALUKA KALYAN THANE-421201 FLAT NO. 1103, 11TH FLOOR H WING ADMEASURING AREA 525 SQ. FT. CARPET EQUIVALENT TO 48,77 SQ. MTRS. CAREPT AREA THE HOUSING KNOWN AS "ARIHANT CITY PHASE II" NEAR SAI BABA TEMPLE KALYAN BHIWADI ROAD TEMGHAR BHIWADI THANE-421203 MAHARASHTRA LOAN ACCOUNT NO. 09.06.2021 Rs. 14,18,002.84/- (Rupees HLVSH00289538 I. SANTOSH B BHOSLE Lakh Eighteen Thousand Paise Eighty For Only) as 2. MALATI BHIMRAO BHOSLE LOAN ACCOUNT NO. FLAT NO. E-1412, HAVING CARPET AREA OF 336 SQ FT., 14TH 09.06.2021 Rs. 1,42,344,35/- (Rupees FLOOR, NEPTUNE RAMRAJYA, EKANSH, WING-E, VILLAGE AMBIVALI, TAL KALYAN, THANE-421201, MAHARASHTRA Forty Two Thousand Three Forty Four and Paise Thirt as on 02.03.2022 I. MR. BHUSHAN SURESH ZORE . MR. HITESH SURESH ZORE LOAN ACCOUNT NO. FLAT NO. 1904, 19TH FLOOR WING F ADMEASURING 59.40 SQ. Rs. 55.39.003.02/- (Rupee MTRS. ALONGWITH ONE CAR PARKING SPACE IN OMNIA LAWNS AND BEYOND PHASE-II OMKAR INTERNATIONAL DISTRICT CTS NO. 431 VILLAGE MOGRA ANDHERI MUMBAI-Lakh Thirty Nine Thousan Paise Zero Two Only) as o 1. ABDUL RAUF MIYANOOR C/O ZEE CORNER 2. SHAHEEN ABDUL RAUF 100060 MAHARASHTRA MIYANOOR FLAT NO. 201 SECOND FLOOR ADMEASURING ABOUT 57.69 SQ. MTRS. CARPET AREA INTYPE B A BUILDING NO. 07 IPSIT NAVODAY JAWAHAR VIDHYALA ROAD OFF OLD SATPATI ROAD LOAN ACCOUNT NO. 23.03.2021 Rs. 23,45,677.41/- (Rupees hree Lakh Forty Five The HHLBOI00305840 1. MANGESH DIGAMBAR PALGHAR EAST THANE - 401404 MAHARASHTRA Forty One Only) as on 01.02.2022 2. PALLAVI M GADGIL

Notice under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount.

Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of the borrower.

In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESIAct, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting

quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time

In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESIAct, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in

For Edelweiss Asset Reconstruction Company Limited

(Trustee EARC Trust SC - 439)

E-AUCTION - SHREE HANUMAN TEXFAB PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) CIN: U17121MH2009PTC192331 Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016

Notice is hereby given to the public in general under the Insolvency and Bankruptcy Code 2016 and Regulations there under, that the Process for Sale of Assets and Properties owner by <mark>Shree Hanuman Texfab Private Limited - In Liquidation (Corporate Debtor)</mark> forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble Nationa Company Law Tribunal, Mumbai Bench, Maharashtra, vide order dated 05th August, 2021 The E-Auction will be done by the undersigned by E-Auction through the Service Provider National e-Governance Services Ltd via website https://nbid.nesl.co.in/

Asset	BLOCK	RESERVE PRICE (Rs. In Crores)	EARNEST MONEY DEPOSIT (Rs. In Crores)	INCREMENTAL VALUE (Rs. In Lac)
Industrial Land admeasuring ~24, sqmt bearing Survey No. 93/2/1 93/2/1, 93/1/2(pt), 93/4/1, 93/93/4/2 of Village Gandhre, Opposite S Garden Hotel, Next to MSEB Receistation, Bhiwandi Wada Road, Ta Wada, District Palghar-421303. The buildings with Built Up A admeasuring ~10,984 Sqmt. incl Main plant building RC frar structure, commercial and staff r building, Structure attached to M factory Building, Plant Extension S Security Cabin, Electric Cabin, La Quarter, Canteen, RCC Overhead T Wash room structure, etc.	(pt), 5/1, sneh ving luka A A Area ude, ned poom Main hed, poour	10.80 Crores (Ten Crores Eighty Lac Only)	1.08 Crores (One Crore Eight Lac Only)	5 Lakh (Five lac Only)

Wash room structure, etc.	Λ,			
Date and Time of Auction	17 June 2022 from 10:30 a.m to 12:00 p.m			
Last Date of Submission of EOI and EMD	14th June 2022 before 11:00 P.M.			
Inspection Date and Time	On or Before 14th June 2022 from 11:00 a.m to 3:00 p.m			
				_

nterested Applicants may refer to the Complete E-Auction Process Documen containing details of terms and conditions of the E-Auction on the website www.shreehanumantexfab.co.in. The Liquidator has right to cancel or extend or nodify etc any of the terms of E-Auction at any time. The Liquidator has the right to eject any bid without assigning any reasons.

Ganesh Venkata Siva Rama Krishna Reman Liquidator - Shree Hanuman Texfab Private Limited IBBI Regn. No.: IBBI/IPA-001/IP-P01386/2018-19/12176 Communication Address: 302 Nahar Business Cente Chandivali, Mumbai - 400072

Date: 20th May 2022 Email ID: ligshreehanumantexfab@gmail.com Place: Mumbai Contact No.-+91 99675 00010

PIRAMAL CAPITAL & HOUSING FINANCE LTD. (FORMERLY KNOWN AS DEWAN HOUSING FINANCE CORPORATION LIMITED)

Regd. Office Address:- Unit No. 601, 6th Floor, Amiti Building, Agastya Corporate Park, Kamani Junction, L.B.S. Marg, Kurla West, Mumbai- 400070 CIN: L65910MH1984PLC032639

NOTICE is hereby given to the public at large that Piramal Capital & Housing Finance Ltd (Formerly known as Dewan Housing Finance Corporation Limited) a Housing Finance Company registered with National Housing Bank (NHB), having its registered office at Unit No. 601, 6th Floor, Amiti Building, Agastya Corporate Park, Kamani Junction, LBS Marg, Kurla West, Mumbai-400070, intends to close one of its office leasted at Pustaming P. Cada Pustaming Acres 2nd & 2nd Flore located at Rustomjee R- Cade, Rustomjee Acres, 2nd & 3rd Floor, Jaywant Sawant Road, Dahisar (West), Mumbai 400 068, Maharashtra and the same shall be shifted to HDIL Towers, Ground Floor, Anant Kanekar Marg, Station Road, Bandra (East), Mumbai- 400051 Maharashtra. W.e.f. **26th Aug 2022**

The customers who are being serviced from the location which is being closed will be serviced from the new location from 26th Aug 2022

All the concerned persons are requested to take note of same

Place: Mumba Date: 20.05.2022 For Piramal Capital & Housing Finance Ltd Name- Mrs. Anupama Calla **Designation-Zonal Operation Manage**

म्हाडा

MUMBAI SLUM IMPROVEMENT BOARD

A REGIONAL UNIT OF (MAHARASHTRA HOUSING AND AREA DEVELOPMENT AUTHORITY,)

Tel No. - 022-66405484, E-mail - rakeshBgavit@gmail.com Ref. No. EE/City/MSIB / e-tender / 07 / 2022-23

e-TENDER NOTICE No. 07

Executive Engineer (City) Division, Mumbai Slum Improvement Board, (Unit of MHADA) Room No. 539, 4th Floor, Griha Nirman Bhavan, Bandra (East), Mumbai-400 051 Phone Number (022) 66405484 is inviting Open / Regular e-Tender for the 05 number of works in the form of B-1 (Percentage Rate) from the Registered contractors in the corresponding appropriate class of contractor or any Govt. / Semi Govt. organization, via online e-tendering system. The detailed tender notice and Tender Documents shall be available & can be downloaded from Government of Maharashtra portal https://mahatenders.gov.in, Bidding documents can be loaded on the website. The tender Document sale start on dated 23/05/2022, 10.05 am to Document sale end date 06/06/2022, 5.35 pm Corrigendum / Amendments if any could be published only on the https://mahatenders.gov.in website. The Competent Authority reserves the right to reject any or all the tenders without assigning any reason there of Conditional offers will not be accepted

MHADA - Leading Housing Authority in the Nation Executive Engineer (City) CPRO/A/245 M S I B Board, Mumba

Sd/

Executive Engineer (W)

....Certiticate Holders

..Certificate Debtors

म्हाडा

MUMBAI SLUM IMPROVEMENT BOARD

A REGIONAL UNIT OF MHADA

(MAHARASHTRA HOUSING AND AREA DEVELOPMENT AUTHORITY)

Tel. No. 022-66405432, E-mail - eewest.msib@mhada.gov.in Ref. No. EE/West/MSIB / e-tender / 13 / 2022-23

e-TENDER NOTICE No. 13

Executive Engineer (West) Division, Mumbai Slum Improvement Board, (Unit of MHADA) Room No. 537, 4th floor, Griha Nirman Bhavan, Bandra (East), Mumbai-400 051 Phone Number (022) 66405432 is calling e-Tender for the 25 number of works in the form of 61 (Percentage rate) from Labour Co-op. Societies registered with DDR-III, West Suburb, Mumbai, vai online e-tendering system. Tender Documents shall be available & can be downloaded from Government of Maharashtra portal https://mahatenders.gov.in. Bidding documents can be loaded on the website The tender schedule as follows.

	Sr. No.	Stage Dese.	Date of time period	Sr. No.	Stage Dese.	Date of time period
	1	Documents sale start	20/05/2022 10.30 am.	2	Documents sale end	03/06/2022 6.15 pm.
	3 Technical bid opening 06/06/2022 10.30 am. onward		4	Price bid opening	07/06/2022 10.30 am. onward	

The Competent Authority reserves the right to reject any or all the tenders without assigning any reason thereof Conditional offers will not be accepted.

Note 1 Please refer detailed tender notice on website

MHADA - Leading Housing Authority in the Nation

Note 2 Corrigendum / Amendments if any could be published only on the website.

CPRO/A/246 M.S.I.B. Board, Mumbai

REG.A/D/DASTI/AFFIXATION/BEAT OF DRUM SALE PROCLAMATION
OFFCE OF THE RECOVERY OFFICER DRT-I

IN THE DEBTS RECOVERY TRIBUNAL-I, MUMBAI MTNL Building 2nd Floor, Telephone Bhavan, Strand Road, Apollo Bandar, Colaba, Mumbai-400 005 TRP NO. 1169 OF 2016

O. A. No. 95 of 2007

PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38,52 (2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT,1961, READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANK AND FINANCIAL **INSTITUTIONS ACT, 1993**

UNION BANK OF INDIA

KAUSHAL LUHAIDYA

I. Sri Kaushal Luhadiya, Flat No. 1101, Satyam Tower, Off. Western Express Highway, Nr. Thakur Polytechnica College, Kandivali (E), Mumbai - 400101. And Office Address Shop No. 22 / D, Gokul Nagari - I, Nr. Thaku Polytechnic College, kandivali (E), Mumbai - 400101.

. Manoj B. Sharma, B - 205, Macro Tower, Station Road, Bhayandar (E), Thane - 401105.

 M/s. Mishra Builders & Developers, Shop No. 1, Dev Darshan, Yashwant Nagar, Vakola, Santacruz (E), Mumbai - 400055 Whereas you have failed to pay the sum of Rs 15,20,853/- (Rupees Fifteen Lakhs Twenty Thousand Eight Hundred Fifty Three Only) payable by you in respect of Recovery Certificate in O. A. No. 95 of 2007 by the presiding officer, Debts Recovery Tribunal - I and the interest costs payable as per certificate.

And whereas the undersigned has ordered the sale of the property mentioned in the Schedule below in satisfaction of And whereas there will be due there under a sum of Rs 45,16,562.00/- (Rupees Forty Five Lakhs Sixteen Thousand

undred and Sixty Two Only) inclusive of costs and interest thereon. ce is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold on 20.06.2022 by tion and bidding shall take place through "On line Electronic Bidding" through the website http://drt.auctiontiger.net e-Procurement Technologies Ltd., between 02.00 PM to 04.00 PM. for further details contact over Email praveen

@auctiontiger.net_or support@auctiontiger.net or help Nos. 079-68136841 / 51/ 55, 079681368000/- Contact n and Name of Bank officer Mr. Shailesh Kumar Singh, Mob : 8052113909.

The Asset shall be Auctioned as per the following details						
	Description of the Property	Date of Inspection	Reserve Price (Rs)	EMD Amount (Rs)	Increment Bi	
l	All that piece and parcel of Row House No.	15.06.2022	81,00,000/-	Rs. 8,10,000/-	Rs. 1,00,000/-	
	RH-3, Rakesh Park, Friends CHS Ltd.,			17.06.2022		
۱	Diot No. 20 Contar 7 Airoli Navi Mumbai		1		1	

e highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the discretion of the dersigned to decline/acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make

e public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The online offers along with EMD is payable by way o GS/NEFT in the Account No. 533501980050000 in the Union Bank of India, Asset Recovery Branch, Mumbai machar Marg, Fort, Mumbai – 400023 IFSC CODE : UBIN0553352 of the certificate Holder Bank at Mumbai ested photocopy of TAN/PAN card and Address Proof shall be uploaded with the online offer. The offer for more n one property shall be made separately. The last date of submission of online offers along with EMD and other information / details is17th June, 2022 by 4.30 p.m. The Physical inspection of LOT may be taken tween 11.00 am to 4.00 pm on 15 th June, 2022 at the property site.

e copy of PAN Card, Address proof and identity proof, E-mail ID, Mobile No. and declaration if they are biddin their own behalf or on behalf of their principals. In the latter case, they shall be required to deposit their authorit d in default their bids shall be rejected. In case of the company copy of Resolution passed by the board members the company of any other document confirming representation/ attorney of the company and the receipt /counte of such deposit should reach to the said service provider or CH Bank by e-mail or otherwise by the said date and rd copy shall be submitted before the Recovery OFFICER, DRT-I, Mumbai on or before17th June, 2022 by 4:30 . In case of failure, bid shall not be considered.

e successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after adjustment of EMD by next ban orking day i.e. by 4.30 P.M. in the said account as per details mentioned in para 3 above.

e purchaser shall deposit the balance 75% of the sale proceeds on or before 15th day from the date of sale the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day after 15th day by scribed mode as stated in para no 3 above or by way of RTGS to the credit of Account No. 53350198005000 th Union Bank of India, Mumbai (IFSC UBIN0553352). In addition to the above the purchaser shall also deposi undage fee with Recovery Officer- DRT-I @ 2% upto 1,000/- and @ 1% of the excess of said amount of 1,000/ ough DD in favour of Registrar, DRT-I Mumbai.

case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale, may ne undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchaser shall also be liable to make od of any Shortfall or difference between his final bid amount and the price for with it is subsequently sold. Property is being sold on "AS IS WHERE IS BASIS".

ndersigned reserves the right to accept or reject any or all bids if found unreasonable or postpone the auction at any time without assigning any reason.

S Description of the Property to be sold with the names of the co-owners where the Property belongs to defaulter and any other person as co-owners r. No	Reveue Assessed upon the property or any part thereof	Details of any other encumbrance to which property is liable	claims if any, which have been put forward to the property, and any other known particulars bearing on its nature and value.
1.	2.	3.	4.
All that piece and parcel of Row House No. RH-3, Rakesh Park, Friends CHS Ltd., Plot No. 30, Sector-7, Airoli, Navi Mumbai.		Not Known to the Bank	Not Known

Given under my hand and seal on this Tribunal at Mumbai on this Day of 18th May, 2022



PUBLIC NOTICE TAKE NOTICE THAT I am investig the title of SPA AGENCIES INDIA PRIVATE LIMITED in respect of their Shop bearing No. 42 admeasuring 708 square feet carpet area on the Ground Floor of the building known as "Atria Mall" situated at City Survey No. 54 (part) of Lower Parel Division, Royal Garden, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai – 400018 being the immovable property as more particularly described in the Schedule hereto below free from all

encumbrances. Any person having any claim or right in respect of the said immovable property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, licence, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on the

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: ("the said immovable property") Shop No. 42 admeasuring 708 square feet carpet area on the Ground Floor of the building known as "Atria Mall" situated at City Survey No. 54 (part) of Lower Parel Division, Royal Garden, Dr. Annie Besant Road, (Atria Mall) Worli, Mumbai-400 018.

Dated this 20th day of May, 2022

Ms. Laxmi Jessani Advocate, High Court C/o 54, Ali Chambers 4th Floor, Tamarind Land Fort. Mumbai-400023 Email Id:- laxmijessani@gmail.com Mobile No :-9820907633

PUBLIC NOTICE WHEREAS Our Client

Smt.Hemlata Mahendra Shah was having 50% undivided Share alongwith 1/3rd Share (being one of the three legal heir of her husband Late Shri. Mahendra Shah) in the Flat being Flat No. 102 admeasuring about 840 Sq. Ft. equivalent to 78.03 Sq. Mtrs. Built up, on the 1st Floor, of the Building known as Rahul Apartment II Co-operative Housing Society Limited, situate at Baburao Parulekar Marg, Dadar, Mumbai - 400 028, within the limits of Greater Mumbai in the district and registration sub-district of Mumbal City bearing Cadastral Survey No. 1A/1414 of Lower Parel Division alongwith 05 (five) fully paid up equity shares of the said Society of Rs.50/- each bearing distinctive Nos. 06 to 10 (both inclusive) issued under Shares Certificate No. 02, Member's Register No. 2 by the Rahul Apartment II Co-operative Housing Society Limited. The said Flat and the said Shares are collectively referred to as "the said Premises"

AND WHEREAS Our Client has

gifted to her Son viz. Mr. Bhavin

Mahendra Shah all her share, right,

title and interest in the said Premises by way of Gift Deed dated 18/02/2021 duly registered under Serial No. BBE - 4 - 2726 / 2021 with the Joint Sub Registrar, Mumbai -4 NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL persons /entities including inter-alia any Bank and/or Financial Institution and/or Authority, any right, claim, title & interest against or to the above mentioned Premises viz. Flat or Shares in respect thereof or any part thereof either by way of Mortgage, Sale, Gift, Inheritance, Agreement, Lease, Lien, Charge, Trust, Maintenance, Easement, Possession or by virtue of Succession, Adoption and Suit, Litigation, Dispute, Decree, Order Injunction, Restriction, Covenants Statutory Order, Notice/ Award. Notification or otherwise howsoever are hereby called upon and required to make the same available/known in writing with due evidence and detailed particulars thereof to the undersigned at the below mentioned address within 15 days from the publication of this notice by Registered Post A. D./ Courier/Hand Delivery, failing which, the Claim or Claims if any, of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned and the transaction shall be completed Dated this 20th Day of May, 2022.

NAVDEEP VORA & ASSOCIATES Advocates & Solicitors Office No.32, 2nd Floor,

Building. No.105, Mumbai Samachar Marq Fort, Mumbai - 400 001

Place: RAIGARH / THANE / MUMBAI / PALGHAR / NAVI MUMBAI / PANVEL / PUNE

CIN No:- L24120MH1990PLC058560 NOTICE Notice is hereby given that the meeting of the

For Basant Agro Tech (I) Ltd.

claim/s, if any, and the same shall be considered as waived.

M/s. Markand Gandhi & Co. **Advocates & Solicitors**

17, Horniman Circle, Fort, Mumbai-400023 Email ID: dbbmmo@bankofbaroda.com Phone: 022-22662703

nit No J 1, Wing J, 4th Fllor, Tex Centre Premises Co-Op Society Ltd, Chandival

ad, Andheri East, Mumbai – 400072

M/S. ORBIT ELECTRO EQUIPMENTS PVT LTD

BHARAT SHAH (DIRECTOR & GUARANTOR)

portunity for Representation there against.

n your act of omission and commission , deeds/ documents and writing, performed executed by the company /firm /borrower /guarantors, the company / firm and it directors / partner / Proprietor / guarantors be classified as Wilful defaulter as pe

ut on date of inspection the stock was very less.

No sale proceeds of stock routed through the account maintained with us.

The credit limit was sanctioned for business of manufacturing of power coated.

he lender and has not utilized the finance from the lender for the specific purpose

This communication is issued as per the directions of the Committee of Executives or

red Twenty nly) as on	Five Hi 1. Notice
Four Lakh Hundred Sixty Six Only) as	of M/s of thevar(
s Forty Five and Nine fty Two Only)	All tha RH-3, Plot N 2. The
Seven Lakh Hundred hirteen Only)	und inac 3. The RTC
s Fifty Four Ninety-Seven Only) as on	Sar Atte tha
Eight Lakh Dne Hundred hirty Eight	bet 4. The on the and of the
s Fourteen Two and on 02.02.2022	foil han pm. 5. The
One Lakh e Hundred ty Five Only)	6. The of t pre wit
s Fifty Five nd Three and on 10.03.2022	pou thro 7. In o if th goo
s Twenty ousand Six and Paise	The Pi The un any tim

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in



प्रादेशिक कार्यालय : ८०४ बी विंग, परीनी क्रीसेन्झो, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०० ०५१, महाराष्ट्र. दूर. : ०२२ - ६७८६८८०४ सीआएन : एल६५१९१एमएच१९२९पीएलसी००१०१७

सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यापुढे कायदा म्हणून उल्लेखित)चे अनुच्छेद १३ (२) सहवाचन सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ३ (१) यांअंतर्गत सूचना

वेबसाइट : www.southindianbank.com, ई-मेल : ro1001@sib.co.in

श्री. अमर प्रफुल्ल पटेल ५०३. बीएमसी एम्प्लॉयी परिमल सीएचएस लिमिटेड, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९२.

बी/२०८, एम - ३ श्री सत्यनारायण एसआरए सीएचएस लि., बी/२०८, एम - ३ श्री सत्यनारायण एसआरए सीएचएस लि., सर्वोदय सर्वोदय नगर मार्ग, मेघवाडी, जोगेश्वरी, मुंबई - ४०० ०६०. शॉप नं. सी/२२, श्रीपाल नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई -

४०००९२ तसेच

सर्वोदय नगर मार्ग, मेघवाडी, जोगेश्वरी, मुंबई - ४०० ०६०.

श्रीमती रिद्धी अमर पटेल

५०३, बीएमसी एम्प्लॉयी परिमल सीएचएस लिमिटेड, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९२.

नगर मार्ग, मेघवाडी, जोगेश्वरी, मुंबई - ४०० ०६०.

शॉप नं. सी/२२, श्रीपाल नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई

बी/२०३, एम - ३, श्री सत्यनारायण एसआरए सीएचएस लि., बी/२०३, एम - ३, श्री सत्यनारायण एसआरए सीएचएस लि., सर्वोदय नगर मार्ग, मेघवाडी, जोगेश्वरी, मुंबई - ४०० ०६०.

तुमच्यापैकी पत्रप्राप्तकर्ते क्र. १ हे मुख्य कर्जदार आहात व तुम्ही पत्रप्राप्तकर्ते क्र. २ हे सहकर्जदार आहात ज्यांनी दी साऊथ इंडियन बँक लिमिटेड, त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता एसआयबी हाऊस, टी. बी. रोड, श्रिसूर – १, केरळ व त्यांच्या प्रादेशिक कार्यालयांपैकी एक : ८०४ बी विंग, परीनी क्रीसेन्झो, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०० ०५१, महाराष्ट्र व शाखांपैकी एक शाखा : एडलवाइज, युनिट क्र. १०१–१०२, प्लॉट क्र. २५, ऑर्लेम, मार्वे रोड, मालाड (पश्चिम), महाराष्ट्र – ४०० ०६४ यांच्याकडून खालील निर्देशित तारखेस ् आवश्यक दस्तावेज तयार करून खालील मर्यादा प्राप्त केलेल्या आहेत व त्या खालील निर्देशित प्रतिभूत संपत्तीद्वारे (यापुढे प्रतिभूत संपत्ती म्हणून उल्लेखित) संरक्षित आहेत.

सुविधेचेस्वरूप	मर्यादा	दस्तावेज दिनांक वा एओडी दिनांक	दि. ०५.०४.२०२२ रोजीनुसार थिकत शिल्लक
गृहकर्ज खाते क्र. :०३६०६५५०००००२८४	रु. ३१,२३,०००.००	दि. ०६.०६.२०२०	रु. ३५,०२,२५०.५ ५

सदर खाते दि. ०३.०८.२०२१ रोजी आमच्या अकाऊंट्समध्ये निष्क्रीय संपत्ती म्हणून वर्गीकृत झाले आहे व आम्ही कायद्याचे अनुच्छेद १३ (२) अंतर्गत दि. २८.०४.२०२२ रोजी सूचना जारी केली आहे ज्यामध्ये दि. ०५.०४.२०२२ रोजीनुसार रु. ३५,०२,२५०.५५ (रुपये पस्तीस लाख दोन हजार दोनशे पन्नास व पंचावन्न मात्र) अधिक पुढील व्याज व मूल्य रकमेचे सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देण्यात आले अहोत. तथापि, तुम्ही दोघांनीही सदर सूचनेची सेवा टाळली असल्याने सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ३ (१) अंतर्गत सदर जाहीर सूचना जारी करण्यात येत आहे.

त्यामुळे तुम्हाला याद्वारे निर्देश देण्यात येत आहेत की तुम्ही सदर सूचनेच्या ६० दिवसांच्या आत तुमच्या दायित्वांचे संपूर्ण प्रदान करावे अन्यथा पुढील कोणतीही सूचना न देता सदर कायद्याच्या अनुच्छेद १३ (४) अंतर्गत सर्व वा कोणत्याही अधिकारांचा वापर करूने खालील अनुसूचीतील ् प्रतिभत संपत्तीचा ताबा घेण्यास बाध्य अस्

तुम्हाला पुढे सूचना देण्यात येत आहे की, कायद्याचे अनुच्छेद १३(१३) नुसार तुम्हाला आमच्या पूर्व लिखित संमतीविना वरील निर्देशित . कोणत्याही प्रतिभूत संपत्तीचे विक्री, भाडेकरार वा अन्य स्वरूपात (व्यवसायाच्या सर्वसाधारण कामकाजाव्यतिरिक्त) व्यवहार वा हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. कपया नोंद घ्यावी की सदर सचना ही दी साऊथ इंडियन बँक लि.कडे कर्जदार व हमीदार /सह अर्जदार यांच्या विरोधात कायद्यांतर्गत उपलब्ध हक्क व उपाययोजनांना बाधा न आणता आहे.

कायद्याया अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद ८ च्या तरतुदीअंतर्गत कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे की त्यांनी उपलब्ध वेळेमध्ये प्रतिभृत

प्रतिभूत संपत्तीची अनुसूची अनुसूची ए

पुढील विवरणीत फ्लॅटचा सर्व तो भाग व भूखंड – फ्लॅट क्र. बी/२०८, २ रा मजला, इमारत क्र. एम – ३, श्री सत्यनारायण एसआरए को-ु ऑपरेटिव्ह हाूसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात बहुमजली संकुलातील, हेमा इंडस्ट्रीयल इस्टेटजवळ, सर्वोदय नगर रोड, मेघवाडी, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई २२५ चौ. फूट चटई क्षेत्रफळ तसेच जिमनीवरील सामाजिक क्षेत्रे व बांधलेल्या सुविधा यातील सर्व हक्क, सीटीएस क्र. १५६ (पार्ट), १६०/ए/१ (पार्ट), १६२ (पार्ट), मजास गाव, अंधेरी तालुका, मुंबई उपनगर जिल्हा येथील, अमर प्रफुल्ल पटेल यांच्या नावे त्यावरील अन्य सर्व संलग्न हक्क व सुधारणांसमवेत, एसआरओ अंधेरी ४ येथे दस्तावेज क्र. बीडीआर १५-१३२८-२०२० अंतर्गत नोंदणीकृत विक्री करार दि. १८.०३.२०२० मध्ये विस्तृतपणे विवरणीत

ठिकाण : मुंबई (मुख्य व्यवस्थापक दिनांक: २०.०५.२०२२



Hindustan Unilever Limited

नोंदणीकृत कार्यालय: युनिलीव्हर हाऊस, बी. डी. सावंत मार्ग, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९९. सीआयएन : एल१५१४०एमएच१९३३पीएलसी००२०३०, वेब. : www.hul.co.in ई-मेल: levercare.shareholder@unilever.com, दूर. + ९१ २२ ५०४३२७९१/५०४३२७९२

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) च्या माध्यमातून आयोजित करण्यात यावयाची ८९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बुक क्लोजर दिनांक व अंतिम ला भांशासंदर्भातील माहिती

- सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, कंपन्या कायदा, २०१३ च्या सर्व लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०, १७/२०२०, दि. १३.०४.२०२०, २०/२०२०, दि. ०५.०५.२०२०, व यासंदर्भात जारी पुढील परिपत्रके , नवीनतम परिपत्रक २/२०२२, दि. ०५.०५.२०२२ (एमसीए परिपत्रके) तसेच सेबीद्वारे जारी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआरपी/पी/२०२२/६२, दि.१३.०५.२०२२ व यासंदर्भात जारी अन्य परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत सभेच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी कंपनीची ८९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून गुरुवार, दि. २३ जून, २०२२ रोजी दु. २.३० वा. (भा. प्र. वे.) आयोजित करण्यात येत आहे
- वरील परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्यासभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट यांच्याकडे नोंदवलेले असतील अशा सर्व सभासदांना ८९ व्या एजीएची सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिताचा एकात्मिक वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात आलेल्या आहेत. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट www.hul.co.in वर तसेच स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वर व नॅशनल स्टॉकएक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट www.nseindia.com वर व एनएसडीएलची वेबसाइट www.evoting.nsdl.com वरही उपलब्ध आहे. वित्तीय वर्ष २०२१-२२ करिताच्या एकात्मिक वार्षिक अहवालासमवेत ८९ व्या एजीएमच्या सूचनेच्या प्रती विनंती करणाऱ्या सभासदांना पाठवण्यात येतील.
- १. एकात्मिक वार्षिक अहवालासमवेत ८९ व्या एजीएमची सूचना प्राप्त करण्यासाठी ई-मेल पत्ता नोंदणीकृत करणे / अद्ययावत
- कागदोपत्री भागधारक असलेल्या व आपले ई–मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत न केलेल्या सभासदांनी कृपया त्यांचे ई–मेल पत्ते त्यांचे नाव व पत्ता नमूद केलेले विनंती पत्र, स्थायी खाते क्रमांक (पॅन) याची स्व-साक्षांकित प्रत तसेच सभासदाच्या पत्त्याच्या पुराव्याच्या अन्य कोणत्याही दस्तावेजांची (जसे चालक परवाना, मतदाता ओळखपत्र, पासपोर्ट) स्व-साक्षांकित केलेली प्रत यांसमवेत कंपनीला levercare.shareholder@unilever.com येथे विनंती पाठवून अद्ययावत करावेत.
- े डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेल्या सभफासदांनी कृपया संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी)कडे त्यांचे ई–मेल पत्ते नोंदणीकृत करावेत / अद्ययावत करावेत.
- २. ई मतदानाद्वारे मत देण्याचे स्वरूप :
- सभासदांना परोक्ष ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातुन एजीएमच्या सुचनेत विहित विषयांवर परोक्ष स्वरूपात आपले मत देण्याची संधी असेल. • ई – मतदानाच्या माध्यमातून मत देण्याकरिताची लॉग इन अर्हता सूचनेत विहित विविध पद्धतींद्वारे तसेच आपला ई-मेल पत्ता यशस्वीरीत्या नोंदणीकृत केल्यानंतरई-मेलच्या माध्यमातून प्राप्त होईल. तपशील कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- ३. बुक क्लोजर व अंतिम लाभांश :
- सभासदांनी नोंद घ्यावी की, संचालक मंडळाने त्यांच्या दि. २७ एप्रिल, २०२२ रोजी आयोजित सभेमध्ये प्रतिशेअर रु. १९/- च्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे. अंतिम लाभांशाचे, सभासदांद्वारे मंजुरीच्या अधीन, बुक क्लोजर दिनांक अर्थात शुक्रवार, दि. १७ जून, २०२२ ते गुरुवार, दि. २३ जून, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) या दरम्यान सभासदांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद असलेल्या सभासदांना त्यांच्या अद्ययावत केलेल्या बँक खाते तपशिलावर विविध ऑनलाइन ट्रान्सफर माध्यमातून सोमवार, दि. २७ जून, २०२२ रोजी वा तत्पश्चात
- 🔻 ज्या सभासदांनी आपला बँक खाते तपशील अद्ययावत केलेला नसेल त्यांना दरम्यानच्या कालावधीत डिव्हिडंड वॉरन्ट्स/धनाकर्ष / धनादेश त्यांच्या नोंदणीकत पत्त्यावर पाठवण्यात येईल.
- ४. लाभांश प्राप्त करण्यासाठी बँक तपशिलासमवेत केवायसी नोंदणीकरणाचे स्वरूप :
- कागदोपत्री भागधारक असलेल्या सभासदांकरिता सेबीद्वारे त्यांचे परिपत्रक दि. ०३ नोव्हेंबर, २०२१ नुसार पॅन, केवायसी तपशील व नामनिर्देशन यांचे नोंदणीकरण करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. कागदोपत्री स्वरूपातील भागधारकांनी त्यामुळे त्यांचा पॅन, केवायसी तपशील, बँक तपशील व नामनिर्देशन तपशिलासमवेत केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांना पत्ता टॉवर - बी, प्लॉट क्र. ३१ व ३२, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली, हैदराबाद, रंगारेड्डी, तेलंगणा, भारत - ५०० ०३२ येथे वा फॉर्म आयएसआर -१ व अन्य संबंधित फॉर्म (कंपनीची वेबसाइट https://www.hul.co.in/investor-relations/investor-service-request वर उपलब्ध)
- भरून einward.ris@kfintech.com येथे पाठवावेत. डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांनी कृपया त्यांचा बँक तपशील त्यांच्या डीपीकडे अद्ययावत करावा.
- . लाभांशावरील कर :

दिनांक : १९ मे, २०२२

ठिकाण : मुंबई

- सभासदांनी नोंद घ्यावी की, आयकर कायदा, १९६१ (कायदा) वित्तीय कायदा, २०२० द्वारे सुधारित याअंतर्गत दि. ०१ एप्रिल, २०२० पश्चात कंपनीद्वारे प्रदानित वा वितरीलत लाभांश हा सभासदांना करपात्र असेल. कंपनीला त्यामुळे अंतिम लाभांशाच्या प्रदानाच्या वेळी उद्गम कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. लागू दरानुसार योग्य टीडीएस कपात करता येण्याकरिता सभासदांनी कृपया कायद्याच्या तरतुदींनुसार दस्तावेज सादर करावेत.
- विनासी सभासदांकरिता कायद्याचे अनुच्छेद १९४ अंतर्गत घोषित लाभांश रकमेच्या १०% दराने कर कपात करण्यात येईल व तो वित्तीय वर्ष २०२२-२३ दरम्यान कंपनीद्वारे प्रदान करण्यात येईल, जो सभासदांद्वारे पॅन च्या सादरीकरणाच्या अधीन असेल. पॅन सादर करण्यात न आल्यास, कायद्याचे अनुच्छेद २०६ एए नुसार २०% दराने टीडीएस कपात करण्यात येईल.
- ' तथापि, निवासी सभासदांच्या संदर्भात वित्तीय वर्ष २०२२–२३ दरम्यान प्राप्त एकूण लाभांश रु. ५,०००/– हून अधिक नसल्यास देय लाभांशावर कोणताही टीडीएस कपात करण्यात येणार नाही. कृपया नोंद घ्यावी की यामध्ये वित्तीय वर्ष २०२२-२३ दरम्यान संचालक
- मंडळाद्वारे घोषित पुढील लाभांश, काही असल्यास, त्यांचाही समावेश असेल. सभासदांनी फॉर्म १५ जी (कंपनी वा संस्था वगळता अन्य कोणाही व्यक्तीसाठी लागू)/फॉर्म १५ एच (६० वर्षेहून अधिक वयाच्या
- व्यक्तींसाठी लागू) सादर केला असल्यास, पात्रता अटींच्या पूर्ततेवर, कोणताही उद्गम कर कपात करण्यात येणार नाही. ' वरील व्यतिरिक्त, निवासी व अ-निवासी सभासदांकरिता वेगवेगळे टीडीएस/धारण दर असल्याने तुमच्या निवासी स्थितीमध्ये बदल झाल्यास, कायद्याच्या तरतुरींनुसार, नोंद दिनांकापूर्वी तुम्ही कृपया तुमची निवासी स्थिती तुमच्या डीमॅट खात्यामध्ये वा प्रत्यक्ष पोलिओमध्ये जे लागू असेल त्यानुसार अद्ययावत करावेत.
- कर सवलत फॉर्म https://ris.kfintech.com/form15/default.aspx येथे उपलब्ध आहेत.
- सदर सूचना ही लागू एमसीए व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सर्व सभासदांची माहिती व लाभार्थ जारी करण्यात येत आहे.

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडकरिता देव बाजपाई

ठिकाण: मुंबई

कार्यकारी संचालक, विधि व कॉर्पोरेट कामकाज व कंपनी सचिव डीआयएन : ०००५०५१६ / एफसीएस नं. : ३३५४

व्यावसायिकाकडे दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

कांदिवलीतील व्यावसायिकाक<u>डे</u> लाख रुपयांची खंडणीची मागणी करणारया दोन आरोपींना सहार पोलिसांनी अटक केली. इरफान रमजान शेख आणि पराग अरुण भुई अशी या दोघांची नाव असून ते दोघेही सध्या पोलिसांनी सांगितले. एका तरुणीवर बलात्कार केल्याचा खोटा आरोप करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा अटक आरोपींवर आरोप

या गुन्ह्यांत पूजासह इतर दोघांना

बसंत ॲग्रो टेक (इं.) लि.

प्लॉट क्र. १३/२, एस.टी. वर्कशॉपजवळ, कौलखेड, अकोला-४४४ ००१. वेबसाईट: www.basantagro.com, CIN No.:- L24120MH1990PLC058560

सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की संचालक मंडळाची सभा ही ३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी कंपनीच्या लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना अन्य बाबींसह विचारात घेण्यास आणि मंजूर करण्याकरिता २७.०५.२०२२ रोजी कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालय ९५ आणि ९६ 'सी' विंग मित्तल कोर्ट, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१ येथे घेण्यात येत आहे.

बसंत ॲग्रो टेक (इं) लि.करिता



१९.०५.२०२२

मुंबई मुख्य कार्यालय – ॥ शाखा, १७, होर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई ४०० ०२३, र्डमेल आयडी: dbbm दूर. क्र.: ०२२-२२६६२७०३

पत्र क्र.: बीओबी/एमएमओ-॥/जाहि./४९०/२०२१ मे. ऑरबिट ईलेक्ट्रो इक्विपमेंट्स प्रा. लि.

यनिट क्र. जे १. विंग जे. ४ था मजला. टेक्स सेंटर प्रीमायसेस को-ऑप. सोसायटी लि.. चांदिवली रोड. अंधेरी

मे. ऑरबिट ईलेक्टो इक्विपमेंटस पा. लि.

१४०१, धुक्का चेंबर्स, १४ वा मजला, ऑफ पोद्दार रोड, द्वारकाधिश मार्ग, ॲक्सीस बँकच्या समोर, मालाड (पूर्व) ४०० ०९७. मे. ऑरबिट ईलेक्ट्रो इक्विपमेंट्स प्रा. लि.

१२ ए, सौरंभ बिल्डींग जेव्हीपीडी स्कीम, विले पार्ले पश्चिम, मुंबई ४०० ००५.

मे. ऑरबिट इंलेक्ट्रो इक्वियमेंट्स प्रा. लि. युनिट क्र. ४९०१, सी विंग, ४ था मजला, ओबेरॉय गार्डन इस्टेट, चांदिवली, अंधेरी पूर्व ४०००७२.

दीपेन भरत शाह (संचालक)

. म्लॅट क्र. ए-२८०१, डीबी वूडस कृष्ण वाटिका मार्ग, गोकुळधाम, गोरेगाव पूर्व, मुंबई ४०० ०६३. भाविषी दीपेन शाह (संचालक) फ़्लॅट क. ए-२८०१. डीबी वडस कष्ण वाटिका मार्ग, गोक्ळधाम, गोरेगाव पूर्व, मुंबई ४०० ०६३

भरत शाह (संचालक व हमीदार) फ्लॅट क्र. ए-२८०१, डीबी वुडस कृष्ण वाटिका मार्ग, गोकळधाम, गोरेगाव पूर्व, मुंबई ४०० ०६३.

संदर्भ: मे. ऑरबिट ईलेक्ट्रो इक्विपमेंट प्रा. लि. व त्यांचे संचालक/भागीदार/प्रोप्रायटर/ हमीदार हे इच्छुव

कसुरकर्ता असल्याचे घोषित करण्यात येते व सदर संबंधात त्यांना सादरीकरणाची संधी दिली आहे. करण्यास तुम्ही कसूर केल्याने तुमचे सदर खाते बँक दि. ३१.०३.२०२१ नुसार अकार्यरत मालमत्ता म्हणून वर्गीकृत

नवरा जात: आमही पुढे तुम्हाला सूचित करतो की, कार्यकारी यांची समिती म्हणून इच्छुक कसूरकर्ता हे आमची बँक व ओमिशन व कमिशन, करार/ दस्तावेज व लेखी, तयार/ कार्यान्वित कंपनी/ संस्था/ कर्जदार/ हमीार यांना कंपनी/ संस्था व त्यांचे संचालक/ भागीदार/ प्रोप्रायटर/ हमीदार यांना आरबीआय यांच्या मार्गदर्शन अनुसा इच्छक कसरकर्ता म्हणन आहेत :

- ु युनिट पडताळणी अहवाल दि. ०८.०२.२०२१ अनुसार युनिट बंद असल्याचे लक्षात आले आहे व स्टॉक् शून्य आहे. स्टॉकची विक्री प्रक्रिया जानेवारी, २०२१ स्टॉकचे मूल्य रु. २९.८० करोड असल्याचे सूचित केले होते. स्टॉकची पडताळणी खूप कमी केली आहे.
- स्टॉकची विक्री प्रक्रिया आमच्यासह खाते निर्देशित केले आहे.
 पत सुविधा बँकेकडून मंजूर केलेल्या व्यवसायांवर विचार करण्यास तसेच गुइस व असेंबलींग फायर पॅनेल्स म्हणून त्यामुळे पुन:प्रदान आक्षेप हे लेंडर्स यांना अन्य हेतुकरिता डायव्हर्टेड/ सिफोन्ड ऑफ करून सदर

आक्षेप संबंधातील असतील. प्रत्येकाला सूचना जारी करण्यात येत आहे की तुम्ही तुमचे उत्तर/प्रतिसाद द्यावा व बुद्धीपुरस्सर कसूरदा म्हणून तुमचे वर्गीकरण का करण्यात येऊ नये, वरील संदर्भित कारणे दाखावा सूचना स्विकृती नंत

आम्हाला तुमच्याकडून कोणतेही उत्तर वा प्रतिसाद मिळाला नाही आहे. सदर आरबीआय मार्गदर्शक तत्वांनुसार जर तुम्ही त्या सर्व लाभाध्यांच्या पत्यावर स्वीकारण्यात आलेली आहे व ही बाब स्पष्ट होते की सदर एलसीज् या बैंकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने काल्पनिक व्यक्तींच्या नावे कार्यकारी समिती यांना सदर पत्राच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत तुमचे खाते व तुम्ही बँकेचे अकायदेशीररित्या भरणा करत नसल्याने यासंदर्भातील निधी ज्याकरिता वापरावयाचा होता त्यासाठी वापरण्यात

कृपया नोंद घ्यावी की, तुमच्या निर्णयानुसार बँकेने तुमच्या संबंधात तुमचे उत्तर सदर पत्राच्या १५ दिवस अघोद वा तत्पूर्वीपर्यंत पोहोचेल याची अपेक्षा आहे अन्यथा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी मार्गदर्शक तत्वांच्या

अनुसार[े] आवश्यक वसुलीकरिता बुद्धिपुरस्सर कसूरदार म्हणून नोंद करण्यासाठी प्रथमदर्शनी प्राप्त नोंदीच्य आधारावर कारवाई करण्यास बँक बांधील असेल.

सदर संपर्क इच्छुक कसूरकर्ता यांच्या कार्यकारी यांच्या समितीच्या संचालक अनुसार जारी करण्यात येईल

बँक ऑफ बडोद

इंडिया एसएमई ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

(सीआयएन: यू६७१९०एमएच२००८पीएलसी१८१०६२)

नोंदणीकृत कार्यालय: स्वावलंबन भवन, सी-११, जी ब्लॉक.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई - ४०००५१.

दू. क्र. ०२२-६७५३१३८९. ईमेल: isarc@isarc.in, वेबसाईट: www.isarc.in

परिशिष्ट IV

नियम ८(१) पहा

ताबा सूचना

(स्थावर मिळकतीसाठी)

कॅनरा बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (देना बँकेकरिता स्वत:हून व त्यांच्या वतीने कार्यरत) सीक्युरिटायझेशन ॲन्ड

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२)

(सरफैसी कायदा) अंतर्गत तसेच सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे अनुच्छेद १३ (१२) सहवाचन नियम ३

अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून, मे. महेक ओव्हरसीज लि. (यापुढे कर्जदार म्हणून उल्लेखित), श्रीमती शकुंतला

जे. ठक्कर (दिवंगत श्री. जीतेंद्र पी. ठक्कर यांचे कायदेशीर वारस), श्रीमती डिंपल रघुवंशी (दिवंगत श्री. जीतेंद्र पी. ठक्कर

यांचे कायदेशीर वारस) व श्री. जतीन जे. ठक्कर (यापुढे गहाणवटदार म्हणून उल्लेखित) यांना दि. ३१ ऑगस्ट, २०१२

रोजीनुसार एकत्रित रक्कम रु. २३,५४,७८,०००/- (रु. तेवीस कोटी चोपन्न लाख अठ्ठ्याहत्तर हजार मात्र)

आयएसआरएसी (कॅनरा बॅंकेचे अभिहस्तांकिती) यांच्या खातेपुस्तिकेत नमूद व रु. १६,२७,८२,०००/- (रु. सोळा कोटी

सत्तावीस लाख ब्याऐंशी हजार मात्र) जेएम फायनान्शिअल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि. - जेएमएफआरएसी - देना बँक

मार्च २०१४ - ट्रस्ट (जेएमएफएआरसी) (देना बँकेचे अभिहस्तांकिती) यांचे ट्रस्टी म्हणून आपल्या क्षमतेत कार्यरत या

रकमांचे प्रदान करण्याचे निर्देश देणारी मागणी सूचना दि. ०६ सप्टेंबर, २०१२ अन्य बाबींबरोबरच जारी केली आहे.

तत्पश्चात, जेएमएफएआरसी – देना बँकेचे अभिहस्तांकिती म्हणून व आयएसएआरसी – कॅनरा बँकेचे अभिहस्तांकिती

म्हणून यांनी श्रीमती दीप्ती जतीन ठक्कर, कुमार साहील ठक्कर व कु. दृष्टी ठक्कर (दिवंगत श्री. जतीन जे. ठक्कर यांचे

कायदेशीर वारस) यांना अनुक्रमे दि. ३० जून, २०१८ रोजीनुसार एकत्रितरीत्या रु. ४५,२८,९१,६४२.११ (रु. पंचेचाळीस

कोटी अञ्जवीस लाख एक्याण्णव हजार सहाशे बेचाळीस व अकरा पैसे मात्र) अधिक रु. ६३,४९,१८,४२६.८७ (रु. त्रेसष्ट

कोटी एकोणपन्नास लाख अठरा हजार चारशे सव्वीस व सत्त्याऐंशी पैसे मात्र) अधिक त्यावरील पुढील व्याज, प्रासंगिक

खर्च, मूल्य, प्रभार आदी रकमेचे प्रदान संबंधित सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांच्याआत करण्याचे

निर्देश देणारी मागणी सूचना दि. ०९ जुलै, २०१८ व दि. ०९ जुलै, २०१८ अनुक्रमे जारी केली होती. वरील निर्देशित

कॅनरा बॅंकेने सरफैसी ॲक्टच्या तरतुदी अंतर्गत कर्जदाराशी संबंधित आर्थिक मालमत्ता दि. २८ मार्च २०१४ च्या

अभिहस्तांकन कराराद्वारे आणि ८ मार्च २०१४ च्या अभिहस्तांकन कराराद्वारे देना बँकने सर्व अधिकार, नामाधिकार, व्याज

कर्जदार आणि गहाणदार यांनी रक्कम परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यामुळे, याद्वारे कर्जदार आणि गहाणदार आणि सामान्य

कर्जदार, गहाणवटदार यांनी सदर मागणी सूचनांकडे दुर्लक्ष केले असून त्यांचे अनुपालन करण्यात कसूर केली आहे.

आणि त्यावर निर्माण केलेली तारण आयएसएआरसी च्या बाजूने अभिहस्तांकन केले.

पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. हनी ट्रप लावून या व्यावसायिकाकडे पैशांची मागणी करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. कांदिवलीतील परिसरात राहणारे तक्रारदार व्यावसायिक आहेत. इरफान हा त्यांचा परिचित असून त्याने त्यांना मंगळवारी अंधेरीतील एका हॉटेलमध्ये बोलाविले होते. तिथेच त्यांनी आयपीएलची मॅच बघन रात्रीचे जेवण केले होते. काही वेळानंतर ते हॉटेलमधील त्यांच्या रुममध्ये गेले होते. तिथे पूजा आली आणि तिने त्यांच्याशी अश्लील लगट करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुरु असतानाच तिथे इरफान, पराग आणि इतर दोन सहकारी आले. या चौघांनी त्यांच्यावर पूजावर बलात्कार केल्याचा खोटा आरोप करुन पोलिसांत तक्रार

करण्याची धमकी दिली. तक्रार न करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. यावेळी या चौघांनी त्यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. तसेच जिवे मारण्यासह खोट्या गुन्ह्यांत अडकवृन त्यांची बदनामीची धमकी दिली होती. ब्धवारी सकाळी साडेअकरानंतर तक्रारदार हॉटेलमधून बाहेर पडले आणि त्यांनी सहार पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. हनी ट्रप लावन या टोळीने त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम दिली नाहीतर त्यांच्याविरुद्ध पूजाच्या मदतीने बलात्काराचा नोंदविण्याची धमकी दिली होती. त्यांच्या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर सहार पोलिसांनी इरफानसह इतर आरोपींविरुद्ध ३२३. ३८५. ३८८, ५०४, ५०६, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

सालिया, (२) श्रीमती. मंजुळा गांगजी सालिया, (३) श्री. चेतन गंगजी सालिया आणि (४) श्री. संदीप

गंगजी सालिया यांना हद भुवन को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड च्या हरी भुवन म्हणून

ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या ए विंगमध्ये

तळमजल्यावर असलेल्या कार्यालय क्रमांक अ-३

बीओएम/डब्ल्यटी/एचएसजी/टीसी/ ८९७०/

२००३-२००४ दिनांक ०८/०८/२००३) (यापुढे उक्त सोसायटी म्हणून संदर्भित) प्लॉट क्रमांक ५६,

झवेर रोड आणि एस.एल. रोडच्या जंक्शन आणि

एस.एल. मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०० ०८० येथे

स्थित आहे., (यापुढे तो परिसर म्हणून संदर्भ), उक्त

सोसायटीचे प्रत्येकी शेअर सर्टिफिकेट क्र. ८७ मध्ये

अंतर्भूत रुपये ५०/- चे ५ पूर्ण भरलेले समभाग विशेष

क्रमांक २१६ ते २२० (दोन्ही समावेशी) सह (यापुढे

म्हटलेले शेअर्स म्हणून संदर्भित). या जागेच्या

संदर्भात उपलब्ध दस्तऐवज ८ मे १९८३ चा करार

खालील व्यक्तिमध्ये अंमलात आला होता. मे

हम्मोविंटराम गमजी अँड मन्म आणि (१) श्री

जडवाजी मोन्सी सालिया आणि (२) श्री मोनशी

देवशी सालिया ज्याची नोंद ११ सप्टेंबर १९९८ च्या

डीड ऑफ डिक्लेरेशन आणि कन्फर्मेशनदारे करण्यात

आली होती, जी कुर्ला येथे, श्री जाडवाजी मोंशी

सालिया द्वारे अ. क्र. बीडीआर-३/२१७७/१९९८

अंतर्गत सब-रजिस्टर ऑफ ॲश्यूरन्सच्या

कार्यालयात नोंदणीकृत आहे. दि.३० जानेवारी

१९९२ रोजी श्री मोनशी देवी सालिया यांचे निधन

झाले. जयवंती मनभाई सावला (विवाहापर्वी: जयवंती मोंशी सालिया) (विवाहित मुलगी) हिंदू उत्तराधिकार

कायदा, १९५६ च्या तरतुर्दीनुसार त्यांचा एकुलता

एक वारस आणि पुढचा नातेवाईक म्हणून ज्याद्वारे ते . त्यांच्या मृत्यूच्या वेळी शासित होते. श्रीमती.

लक्ष्मीबाई मोन्शी सालिया, या मयत श्री. मोन्शी

देवशी सालिया. यांच्या पत्नी लक्ष्मीबाई मोंशी

. सालिया यांचे त्यांच्या पहिले निधन झाले. श्रीमती. मनकुमा देवशी सालिया, उक्त मयत. श्री मोनशी देवशी

सालिया यांच्या आई, त्यांचा पूर्वमृत्यू झाला. श्रीमती

जयवंती मनुभाई सावला (विवाहापूर्वी: जयवंती मोंशी

सालिया) २६ जून २०११ रोजी कोणत्याही

ममस्येष्ठिताय मयत बाल्या हि १५ मधेंबर २०२०

रोजी श्री गंगजी मोंशी सालिया यांचा मृत्यु झाली

आणि त्यांच्या पश्चात असलेले (१) श्रीमती. मंजुळा

गांगजी सालिया (विधवा), (२) श्री. चेतन गंगजी

सालिया (मुलगा) आणि (३) श्री. हिंदू उत्तराधिकार

कायदा, १९५६ च्या तरतुदींनुसार सान दीप गंगजी

सालिया (मुलगा) हा त्याचा एकुलता एक वारस

आणि पुढचा नातेवाईक म्हणून त्याच्या मृत्यूच्या वेळी

तो शासित होता. ८ मे १९८३ च्या या कराराच्या

आधी अंमलात आणलेले सर्व मळ

करार/कागदपत्रे/दस्तऐवज ११ सप्टेंबर १९९८ च्या

घोषणापत्रासह वाचले गेले आहेत आणि त्या जागेच्या

संदर्भात ११ सप्टेंबर १९९८ च्या पृष्टीकरणासह वाचले

गेले आहेत/गहाळ झाले आहेत आणि परिश्रमपूर्वक

शोध घेतल्यानंतरही तत्सम शोधण्यायोग्य नाहीत

माझ्या अशिलांकडे ८ मे १९८३ च्या सदर कराराच्या

आधी अंमलात आणलेल्या सर्व किंवा कोणत्याही

कराराच्या/कागदपत्रे/डीड्स/दस्तऐवजांच्या

छायाप्रत नाहीत. ज्याच्या ११ सप्टेंबर १९९८ च्या

घोषणापत्र आणि पृष्टीकरणासह वाचले गेले आहे, ८

मे १९८३ च्या सदर कराराच्या आधी अंमलात

आणलेले सर्व किंवा कोणतेही मूळ

करार/कागदपत्रे/करार/दस्तऐवज कोणत्याही

व्यक्ती/बँक/आर्थिक संस्थांच्या ताब्यात असतील

तर. दि. ११ सप्टेंबर १९९८ सदर जागेच्या संदर्भात

आणि जर कोणी व्यक्ती सदर जागेच्या संदर्भात मयत

श्री मोनशी देवशी सालिया यांच्या मार्फत कोणत्याही

भागाचा आणि स्वारस्याचा दावा करीत असेल किंवा

कोणताही अधिकार, हक्क, स्वारस्य, दावा/मागे

किंवा विरुद्ध किंवा मध्ये मागणी करत असेल. त्याचा

आदर, विक्रीच्या मार्गाने असो. देवाणघेवाण

भाडेपट्ट्याने, पोट-भोडेपट्टा, लीव ॲण्ड लाईसन्स,

मार्गाचा अधिकार, सुविधाधिकार, भाडेकरू

वहिवाट, अभिहस्तांकन, गहाण, वारसा, मृत्युपत्र

उत्तराधिकार, बक्षिस, धारणाधिकार, शुल्क,

देखभाल, ट्रस्ट, मूळ टायटल डीड्सचा ताबा किंवा

बोजा/तथापि, कौटुंबिक व्यवस्था/सेटलमेंट, कोणत्याही न्यायालयाचा किंवा कोणत्याही

प्राधिकरणाचा हुकूम किंवा आदेश, इतर करार,

करार.विकास अधिकार किंवा इतर कोणत्याही

स्वरूपाचे, तत्सम ते मला माझ्या खाली नमुद

केलेल्या पत्त्यावर येथे प्रकाशित झाल्यापासून १४

(चौदा) दिवसांच्या आत कागदोपत्री पराव्यासह

. लिखित स्वरूपात कळविणे आवश्यक आहे, असे न

केल्यास असे कोणतेही दावे किंवा मागण्या सदर

जागेच्या संदर्भात अस्तित्वात नसल्याचा विचार केला

जाईल, आणि जर अशा व्यक्तीचे कोणतेही दावे किंवा

जाईल आणि सर्व हेत् आणि उद्दिष्टांसाठी सोडून दिले

गेले आहेत आणि उक्त जागेचे शीर्षक स्पष्ट,

जाहीर सूचना

सूचना देण्यात येत आहे की, १) श्री. निर्मल पुराथेयील करुणाकरन व २) श्री. पुराथेयील करु**णाकरन** हे संयुक्त मालक व **नेपच्यून को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि.**चे व सभासद निवासी जागा विवरण फ्लॅट क्र. ए/५०४, ५ वा मजला, वसंत गॅलेक्सी, लिंक रोड, बांगूर नगर गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०० १०१ या निवासी जागेतील प्रत्येकी ५०% अविभाजित हिस्सा. हक्क, अधिकार व हितसंबंध धारक होते.

श्री. पुरुथेयील करुणाकरन यांचे मुंबई येथे दि २३.०९.२०१९ रोजी मृत्यूपत्र न करता त्यांच्या मागे त्यांची पत्नी **१) श्रीम. संथा करुणाकरन,** २) श्रीम. निशा अनिल कुमार पूर्वाश्रमीच्या **निशा पुराथेयील करुणाकरन** - त्यांची विवाहित मुलगी व **३) श्री. निर्मल पुराथेयील कुरणाकर**न यांना मागे ठेवून निधन झाले.

फ्लॅट क्र. ए[°] /५०४ मधील मयत सभासदा^{न्} मालकी शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणाकरित टावेटार/हरकतदारांच्या दावे/हरकतींच्या पृष्ट्यध असे दस्तावेज व अन्य पराव्यांसहित फ्लॅट क्र. ए/५०४ च्या मालकी हक्कांच्या हस्तांतरणाकरिता . सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून १४ दिवसांच्या आत अन्य कोणीही वारस वा वारसांकडन वा अन्य दावेदार/हरकददारांकडन याद्वारे दावे वा हरकती मागविण्यात येत आहेत वरील विहित कालावधीत कोणतेही दावे/हरकती प्राप्त न झाल्यास, आमचे अशील **१) श्रीम. संथा** करुणाकरन, २) श्रीम, निशा अनिल कमार पूर्वाश्रमीच्या निशा पुराथेयील करुणाकरन ्यांची विवाहित मुलगी व **३) श्री. निर्मल** पुराथेयील कुरणाकरन हे सोसायटीशी संपर्क . नाधतील व सोसायटीच्या उपविधीअंतर्गत उपलब्ध प्रक्रियेनुसार सोसायटी हक्क व शेअर्सचा व्यवहार हरण्यास मुक्त असेल व आमचे अशील **१) श्रीम**. संथा करुणाकरन, २) श्रीम. निशा अनिल कुमार पूर्वाश्रमीच्या निशा पुराथेयील करुणाकरने – त्यांची विवाहित मुलगी व ३) श्री. निर्मल पुराथेयील कुरणाकरन यांना सदर फ्लॅट व सदर शेअर्सचे मालक घोषित करील. तत्पश्चात प्राप्त कोणताही दावा माहिती अधितागित समजण्यात येईल व दावे वैध ठरणार नाहीत व १) श्रीम. संथा करुणाकरन , २) श्रीम. निशा अनिल कुमार पूर्वाश्रमीच्या निशा पुराथेयील करुणाकरन - त्योंची विवाहित मलगी व ३) श्री निर्मल पुराथेयील कुरणाकरन हे दिवंगत श्री. पुराथेयील कुरणाकरन यांचे कायदेशीर वारस . आहेत, असे निश्चित करण्यात येईल.

ठिकाण : मंबई सही / उल्हास पै वकील, उच्च न्यायालय व्हीएसके असोसिएटसकरिता कष्णा पॅलेस. साई – धाम मंदिराजवळ

कांदिवली (पूर्व), मुंबई - ४०० १०१.

जाहीर सूचना

को-ऑप. हॉऊ. सो. लि. (''सोसायटी''

दिला/त्यागीत केला असे मानण्यता येईल.

पहिली परिशिष्ट

लॉट क्र. ३८३, सी.टी.एस. क्रमांक -२९२, ९२० चौरस यार्डचे एकूण ७६९.२ चौरस मीटरचे मोजमाप, १३[°] वा रोड, खार (पश्चिम), मुंबई ४०० ०५२ येथे, नोंदणी जिल्हा आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील उप-जिल्ह्यात स्थित आहे आणि खालीलप्रमाणे: सीमाबध्द: उत्तरेकडे सीटीएस क्रमांक २९४ असलेल्या मालमत्ते-द्वारे: दक्षिणेकडे - रस्त्याने; पूर्वेकडे सीटीएस क्र. २९३ असलेल्या मालमत्तेद्वारे; पश्चिमेकडे - सीटीएस क्र. २८९,२९१ असलेल्या मालमत्तेद्वारे.

मे पीमेप्ट लीगल यांच्याकरिता वकील

फ्लॅनियन जी. डि'सोझा

सचना याद्वारे देण्यात येते की, खार वासुस्मृती यांनी याखालील लिखित पहिल्या परिशिष्टात अधीक तपशीलवारपणे विवर्णीत १३ वा रोड खार (प.), मुंबई ४०००५२ येथे स्थित सीटीएस क्र. ई–२९२, प्लॉट क्र. ३८३ धारक मिळकत (मीळकत) मोजमापीत एकण ९२० चौ. यार्ड जे ७६९.२[°] चौ. मी. समतुल्य किंवा तत्सम त्यासह एकुण ९ नीवासी फ्लॅट आणि एक वाणीज्य युनीट त्यासह दोन अच्छादीत गॅरेज समाविष्टित खार वासुस्मृती नामक बिल्डिंग आणि त्यावर उभी सर्व रचना आमच्या अशीलाकडे विकास हक्क दिला

कोणत्याही व्यक्तीस सोसायटीच्या विरोधात आणि/किंवा मिळकत किंवा गॅरेज किंवा परिसराच्या संदर्भात विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, भेट, विश्वस्त, वारसा, ताबा, भोगवटा, भाडेपट्टा, धारणाधिकार, कुळ वहिवाट, परवाना, देखभाल, मार्गाचे हक्क, विकास हक्क, कंत्राट, सुविधाधिकार किंवा अन्य काही कसाहीच्या मार्गे कोणताही दावा असल्यास त्यानी सदर तारखेपासन १४ दिवसांच्या आत आमच्या कार्यालयता ५०२/५०३, ५ वा मजला, बी विंग, ३६ टर्नर रोड, वांद्र (प.), मुंबई-४०० ०५० त्यासह येथे स्कॅन कॉपी ईमेल staff@preceptlegal.in व keith@preceptlegal.in वर पाठवून निम्नस्वाक्षरीकाराकडे पृष्ठ्यर्थ दस्तावेजासह लेखी सदर सूचीत करण्यास याद्वारे आवश्यक आहे कसूर केल्यास दावा किंवा आक्षेप काही असल्यास सोडून

मंबई. दिनांक २० मे. २०२२ रोजी.

सही/-वकील उच्च न्यायालय ४०१/४०२, साईनाथ हाऊस, बी.पी.एस क्रॉस रोड क्र.१, शेरॉन शाळेजवळ, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०० ०८०

विक्रीयोग्य आणि भारमुक्त मानले जाईल.

मुंबई, २० मे २०२२

बालकृष्ण इडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन क्र. : एल९९९९९एमएच१९६१पीएलसी०१२१८५ नोंदणीकृत कार्यालय: बी - ६६, वाळुज एमआयडीसी, वाळुज औद्योगिक क्षेत्र, औरंगाबाद - ४३११३६, महाराष्ट्र, भारत दूर. क्र. + ९१ २२ ६६६६ ३८००, फॅक्स क्र. + ९१ २२ ६६६६ ३८९८/९९

वेबसाइट : www.bkt-tires.com ई-मेल : shares@bkt-tires.com

कंपनीच्या समभागधारकांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) खात्यामध्ये स्थानांतरण

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १२४ च्या तरतुदी सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे अधिसचित गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकारी (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण व परतावा) नियम, २०१६ वेळोवेळी सुधारित केल्यानुसार (एकत्रितरीत्या आयईपीएफ नियम) याअंतर्गत सदर सचना प्रसिद्ध करण्यात येत आहे. आयईपीएफ नियमांच्या अनुपालनांतर्गत. लागोपाठ सात वर्षे वा त्याहन अधिक कालावधीकरिता

अप्रदानित वा दावारहित राहिलेल्या लाभांशासंदर्भातील सर्व शेअर्सचे सदर नियमांतर्गत विहित प्रक्रियेनसार केंद्र सरकारदारे संस्थापित आयर्डपीएफ खात्यामध्ये स्थानांतरण करण्यात येईल कंपनीने त्यांचे पत्र दि. १६ मे, २०२२ नुसार वित्तीय वर्ष २०२२-२३ दरम्यान आयईपीएफ खात्यामध्ये ज्यांचे शेअर्स स्थानांतरित करण्यात यावयाचे आहेत अशा भागधारकांना वित्तीय वर्ष २०१४-१५ पासन लाभांशाचा दावा करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासंदर्भात कंपनीने व्यक्तिगत पत्रव्यवहार

पाठवलेला आहे. लागोपाठ सात वर्षांकरिता ज्या भागधारकांनी आपल्या लाभांशाचे रोखीकरण केलेले नाही तसेच ज्यांचे शेअर्स आयर्डपीएफ पाधिकाऱ्यांकडे स्थानांतरित करण्यात यावयाचे आहेत त्यांचा तपशील कंपनीची वेबसाइट www.bkt-tires.com वर उपलब्ध आहे. भागधारकांनी कृपया दि. १७ ऑगस्ट, २०२२ रोजी वा तत्पूर्वीपर्यंत पॅन कार्ड व पत्त्याचा पुरावा यांच्या स्व-साक्षांकित प्रती, मूळ स्वरूपातील कॅन्सल्ड् चेक यांच्या प्रतींसमवेत डीपी

आयडी/क्लायन्ट आयडी वा फोलिओ क्रमांक नमूद करून केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड (केफिनटेक). कंपनीचे रजिस्टार व शेअर टान्सफर एजंट यांना वा कंपनीला विनंती पाठवून वित्तीय वर्ष २०१४-१५ पासनच्या दावारित लाभांश रकमेचा दावा करावा. कंपनीचे रजिस्टार व शेअर टान्सफर एजंट यांना वा कंपनीला दि. १७ ऑगस्ट. २०२२ रोजी वा

तत्पर्वीपर्यंत कोणताही पत्रव्वहार प्राप्त न झाल्यास आयईपीएफ नियमांमध्ये विहित प्रक्रियेनसार पुढील कोणतीही सूचना न देता कंपनी शेअर्सचे आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे स्थानांतरण करील. कागदोपत्री भागधारक असलेले व ज्यांचे शेअर्स आयर्डपीएफ प्राधिकाऱ्यांकडे स्थानांतरित करण्यात यावयाचे आहेत अशा संबंधित भागधारकांनी कपया नोंद घ्यावी की, डीटेरियलायझेशनकरिता कंपनी त्यांच्याद्वारे धारण केलेल्या मळ शेअर प्रमाणपत्रांच्या बदल्यात नवीन शेअर प्रमाणपत्रे वितरीत करील व नियमांतर्गत आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे सदर शेअर्सचे स्थानांतरण करील व अशा स्थानांतरणापश्चात त्यांच्या नावे असलेले मूळ शेअर्स आपोआप रद्द ठरतील व ते वापरण्याजोगे राहणार नाहीत. भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, कंपनीद्वारे त्यांच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आलेला तपशील हा नियमांतर्गत आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे शेअर्सच्या स्थानांतरणाकरिता कंपनीद्वारे नवीन प्रमाणपत्र जारी करण्यासंदर्भातील योग्य ती सचना समजावी. भागधारकांनी नोंद घ्यावी की. आयर्डपीएफकडे स्थानांतरित करण्यात आलेले दावारिहत लाभांश व शेअर्स. अशा शेअर्सवर उदभवलेले सर्व लाभ यांसमवेत यांचा कंपन्याकायदा. २०१३ व

आयईपीएफ नियमांतर्गत विहित प्रक्रियेचे पालन केल्यानंतर आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडून पुन्हा दावा करता येऊ शकेल. कृपया नोंद घ्यावी की, सदर नियमांतर्गत तरतुदी, वेळोवेळी सुधारित केल्यानुसार, यांअंतर्गत आयर्डपीएफकडे स्थानांतरित करण्यात आलेले दावारहित लाभांश व शेअर्ससंदर्भात कंपनी विरोधात

सदर प्रकरणी कोणतेही प्रश्न/स्पष्टिकरण हवे असल्यास भागधारकांनी रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट (आरटीए) /कंपनी यांना खालील पत्त्यावर संपर्क साधावा

केफिन टेक्नॉलॉजीस लि. (युनिट : बालकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड)

कोणताही दावा करता येणार नाही.

व्यवस्थापक (आरआयएस) सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र. ३१ व ३२, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद - ५०००३२.

फॅक्स क्र. : ०२२ - ६६६६३८९८वा ई - मेल : shares@bkt-tires.com

द्र. क्र. : ०२२ - ६६६६३८००

बालकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड

बीकेटी हाऊस, सी/१५, टेड वर्ल्ड,

कमला मिल्स कम्पाऊंड, सेनापती बापट

मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३.

सही/-

विपुल शाह कंपनी सचिव

जनतेला सूचना देण्यात आली आहे की, आयएसएआरसी चा प्राधिकृत अधिकारी म्हणून स्वतःचा कार्यसाठी आणि जेएमएफएआरसी च्या वतीने १८ मे, २०२२ रोजीस सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८ सहवाचता ॲक्ट च्या कलम १३ च्या पोटकलम ४ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांच्या वापर करून मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा

विशेषतः कर्जदार आणि गहाणदार आणि तमाम जनतेस याद्वारे इशारा देण्यात येते की मिळकतीशी घेवदेव करू नये आणि मिळकतीशी केलेल्या कोणताही व्यवहार १६ मे, २०२२ रोजीप्रमाणे रु. ११९,४३,१२,०६७.८७ (रुपये एकशे एकोणीस कोटी त्रेचाळीस लाख बारा हजार सदुसष्ट आणि पैसे सत्त्याऐंशी मात्र) आणि रु. ८५,७१,२५,०७४.८१/- (रुपये पंच्याऐंशी कोटी एकाहत्तर लाख पंचवीस हजार चौऱ्याहत्तर आणि पैसे एक्याऐंशी मात्र) आणि १७ मे, २०२२ पासून परतफेडीच्या तारखेपर्यंत व्याजासह अनुक्रमे आयएसएआरसी आणि जेएमएफएआरसी च्या भारा च्या अधीन असेल.

कर्जदार आणि गहाणवटदार यांना तारणमत्तेची विमोचनाकरता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उप– कलम (८) च्या तरतुदींकडे त्यांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

ए) मयत श्री. जितेंद्र पी. ठक्कर यांच्या नावे असलेले गहाण ठेवलेल्या फ्लॅट क्र. ९०१, ९वा मजला, इमारत क्र. २२, टिळक धाम सीएचएस लिमिटेड, टिळक नगर, चेंबूर, मुंबई-४०००८९ चे ते सर्व भाग आणि विभाग. बी) मयत श्री. जतीन जे. ठक्कर यांच्या नावे असलेले गहाण ठेवलेल्या फ्लॅट क्र. ९०२, ९वा मजला, इमारत क्र. २२, टिळक्

धाम सीएचएस लिमिटेड, टिळक नगर, चेंबूर, मुंबई -४०००८९ चे ते सर्व भाग आणि विभाग.

प्राधिकृत अधिकारी दिनांक: १८ मे, २०२२

इंडिया एसएमई ॲसेट रिकन्स्ट्क्शन कंपनी लि. ठिकाण : मंबर्ड दिनांक: १९.०५.२०२२ आयएसएआरसी - कॅनरा बँक - । मार्च २०१४ - ट्रस्टच्या विश्वस्त च्या क्षमतेत कार्यरत.

श्री. राजेश पॅट्रो

टोल फ्री : १-८००-३०९-४००१ ई-मेल : rajesh.patro@kfintech.com व einward.ris@kfintech.com